

कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी
/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी
यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र
योजना

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण २०१४/प्र.क्र.४०/२०१४ कोषा प्रशा-४

मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १३ नोव्हेंबर, २०१४

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१४/प्र.क्र. ४०/२०१४ कोषा प्रशा-४, दि.९ जुलै, २०१४
- २) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: संकीर्ण २०१४/प्र.क्र. ४०/२०१४ कोषा प्रशा-४, दि.१५ जुलै, २०१४

प्रस्तावना -

शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात पदार्पित शासकीय अधिकारी/कर्मचारी, व नुकतेच सेवा निवृत्त झालेले शासकीय अधिकारी/कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी वैद्यकीय गट विमा योजना वरील क्रमांक १ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली आहे. सदर विमाछत्र वैद्यकीय प्रतीपूर्ती योजने मध्ये गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. तथापी विमाछत्र वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेमध्ये गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार आता सदर शासन निर्णयामध्ये पुढील बाबीचा समावेश करण्यात येत आहे.

शुध्दीपत्रक-

राज्य शासकीय गट ड संवर्गातील कर्मचारी व गट ड संवर्गातून निवृत्त झालेले कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी वैद्यकीय गट विमा योजना लागू करण्यात येत आहे. त्यानुसार वरील क्रमांक १ च्या शासन निर्णयामध्ये योजनेचे स्वरूप या परिच्छेदातील मुद्दा क्रमांक ६ मधील वार्षिक विमा हप्त्याच्या तक्त्यामध्ये अ.क्र.२ मध्ये खालील प्रमाणे नवीन मुद्दा क) वाढविण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय प्रतीपूर्तीच्या विमाछत्र योजनेच्या इतर सर्व अटी शर्ती गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू होतील.

| अ.क्र. | संवर्ग | विमाछत्र व विमा हप्त्याची रक्कम(पति/पत्नी यांच्यासाठी एकत्रित फ्लोटर) | | |
|--------|-----------------------|---|-----------|-----------|
| | | किमान | ऐच्छिक | |
| | | | | कमाल |
| २ | राज्य शासकीय कर्मचारी | | | |
| क) | गट-ड संवर्ग | | | |
| | विमाछत्र रक्कम | १ लक्ष | २ लक्ष | ३ लक्ष |
| | विमा हप्ता | ₹ ६,०००/- | ₹ ६,९००/- | ₹ ७,८००/- |

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१११३१२१२४७४६०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.भा.रिंगणे)

उपसचिव, वित्त विभाग

प्रत,

- १) राज्यपालांचे सचिव.
- २) मुख्यमंत्र्याचे व उप मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव,
- ३) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
- ४) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग ,
- ५) प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालय प्रमुख
- ६) प्रबंधक, उच्च न्यायालय (मुळ शाखा), मुंबई,
- ७) प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा), मुंबई,
- ८) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- ९) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- १०) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- ११) आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, (सर्व)
- १२) प्रबंधक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद
- १३) सर्व विभागीय आयुक्त,
- १४) सर्व जिल्हाधिकारी,
- १५) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
- १६) महालेखापाल-१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई
- १७) महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई
- १८) महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, नागपूर
- १९) महालेखापाल-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर
- २०) निवासी लेखा परीक्षा अधिकारी,
- २१) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- २२) संचालक , स्थानिक निधी लेखापरीक्षा मुंबई

- २३) सहसंचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती
२४) संचालक, लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२५) सहसंचालक, लेखा व कोषागारे, मुंबई, /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
२६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/वांद्रे,
निवड नस्ती, वित्त विभाग, कोषा प्रशा-४.